

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे)

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (क्र.)	Property Category (संपत्ति श्रेणी)	Property Type (संपत्ति का)	Description (विवरण)	Value(₹)
--------------	------------------------------------	----------------------------	---------------------	----------

10. Total value of property (In Rs/-)-संपत्ति का कुल मूल्य(₹ में):

11. Inquest Report / U.D. case No., if any (मृत्यु समीक्षा रिपोर्ट / यू०डी०प्रकरण सं., यदि कोई हो):

S.No. (क्र.सं.) UIDB Number (यू०डी०प्रकरण सं.)

12. First Information contents (प्रथम सूचना तथ्य):

धोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी यातील जखमी व मृतक हे आपले मा.सा. क्र. MH 40 DH 7391 ने सावनेर येथे बाजार करून तिघेही मोटार सायकल वर बसून गावाला ब्रम्हपुरी येथे जात असता मागुन टाटा कंपनीचा अज्ञात ट्रकने आपला ट्रक हयगयीने व निष्काळजीपणे चालवून मोटार सायकलला समोरील टायरला ठोस मारल्याने टायर फुटून मोटार सायकल चालक हा व त्याच्या पाठीमागे बसलेला हे दोघेही मागील टायर मध्ये आल्याने व जखमी याचे डावे हाताला मार लागला. सदर ट्रक चालक हा आपला ट्रक घेऊन ठोस मारून पळून गेला फियादीचे तांडी रिपोर्ट करून तसेच मा.पो. नि.सा. यांचे आदेशाने सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2.

(केलेली कारवाई: बाब क्र. २ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation: (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): GOPICHAND FAKIRA Rank (पद): SI (Sub-Inspector)
No.(क्र.): DGPSGFNM8701 to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास

(4) Transferred to P.S. (गुन्हा District (जिल्हा):
on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)


R.O.A.C. (आर. ओ .ए .सी.)

14. Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

Bandy

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):



Signature of Officer in charge, Police Station
(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाम): BALU MADHAVRAO GAIGOLE

Rank (पद): I (Inspector)

No. (सं.):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र):

Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / seen)

(संशयीत/आरोपीचे (माहित असलेल्या/माहितलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील)

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीख/)	Buuld (बांधा)	Height(cms.) (उंची(से.मी.))	Complexion (रंग)	Identification Mark(s) (ओळखीच्या चिन्हा)
1	2	3	4	5	6	7
1						चेकक के दाम: NO
Deformities/ Peculiarities (व्यंग/वैशिष्ट्ये)	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोशाखाच्या सवयी)	Others (इतर)
8	9	10	11	12	13	20
Language /Dialect (भाषा/शैलीभाषा)	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (वण)	Tattoo (पोदण)	Others (इतर)
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/Informant gives any one or more particulars about the suspect/accused. (जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्याची नोंद घेतली जाईल.)